

आदिवासी विकास विभागांतर्ग कार्यरत शासकीय आश्रमशाळांच्या बांधकामासाठी तसेच नवीन टाईप प्लॅननुसार आश्रमशाळेतील मुलींचे वसतिगृहांचे बांधकाम करण्यासाठी आवश्यक असलेली तरतूद ठेव अंशदान स्वरूपात उपलब्ध करून देण्याबाबत....

महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्रमांक : शाआबां-२००९/प्र.क्र.७३/का.१३

आदिवासी विकास विभाग,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक :- ३१ मार्च, २००९

- वाचा :** १) मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, नाशिक यांचे पत्र क्रमांक जा.क्र.का.४/अर्थ/१३९१/२००९, दि. २४ मार्च, २००९
२) शासन निर्णय क्र.शाआबां-२००९/प्र.क्र.७३/का.१३, दि.३१/३/२००९

शासन निर्णय : उपरोक्त दिनांक ३१/३/२००९ च्या शासन निर्णयाद्वारे निर्गमित केलेले आदेश याद्वारे रद्द करण्यात येत असून खालील प्रमाणे सुधारित आदेश निर्गमित करण्यात येत आहेत:- मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, नाशिक यांचे उपरोक्त दिनांक २४/३/२००९ च्या पत्रास अनुसरून तसेच शासकीय आश्रमशाळांच्या ठिकाणी वसतिगृहांचे बांधकाम करण्यासाठी मागणी क्रमांक टी-६ मुख्य लेखाशिर्ष :- ४२२५-अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण यांचे कल्याणावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना ०२-अनुसूचित जमातीचे कल्याण -७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०३) आश्रमशाळा समूहासाठी इमारती बांधणे (४२२५ ०१२२) केंद्र पुरस्कृत योजना (०१) (०८) आश्रमशाळा समूहासाठी इमारती बांधणे (४२२५ ०२८३) व मागणी क्रमांक टी-६ मुख्य लेखाशिर्ष :- ४२२५-अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण यांचे कल्याणावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना ०२-अनुसूचित जमातीचे कल्याण -७९६, जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजनांतर्गत योजना राज्य योजनांतर्गत योजना (०२) (०१) आश्रमशाळा इमारती बांधणे (४२२५ ०२०२) केंद्र पुरस्कृत योजना (०२) (०२) आश्रमशाळा इमारती बांधणे (४२२५ ०२९२) अंतर्गत आवश्यक असलेली एकूण रु.३७०९.०० लक्ष (रुपये तीन हजार सातशे नऊ लक्ष फक्त) इतकी तरतूद सोबतच्या विवरणपत्र "अ" मध्ये दर्शविल्याप्रमाणे संबंधित अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ यांच्या अधिनस्त ठेवण्यात येत असून त्यांना ती ठेव अंशदान स्वरूपात पुस्तकी समायोजनाने "मुख्य लेखाशिर्ष ८४४३ (५२) (२५)

सार्वजनिक संस्था कींवा खाजगी व्यक्ती यांचेकरीता केलेल्या कामांसाठी ठेवी" याखाली वर्ग करण्यास खालील अटींच्या आधिन राहून शासन मान्यता देत आहे :-


अ) कार्यकारी अभियंत्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील उपरोक्त बांधकामे त्वरीत पूर्ण करावीत. तसेच केलेल्या कामांचा प्रगती अहवाल वेळोवेळी शासनास सादर करावा.

ब) कार्यकारी अभियंत्यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांचेशी संपर्क साधून नवीन टाईप प्लॅननुसार आश्रमशाळांच्या ठिकाणी बांधावयाच्या वसतिगृहांचे अंदाजपत्रक व आराखडे उपलब्ध करून घेवून सदर बांधकामे त्वरीत पूर्ण करावीत.

२. हे आदेश वित्त विभागाचा अनौपचारिक सदंर्भ क्र.९१/०९/व्यय-१४, दि.३०/०३/२००९ नुसार त्या विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहेत.

३. हा शासन निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्रमांक २००९०३३१९८२२४४००१ आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,


(वि.पु.काळे)
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक
अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/ठाणे/अमरावती
सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
महालेखापाल (लेखा परिक्षा), (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई.
महालेखापाल (लेखा परिक्षा) (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-२, नागपूर.
मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, नाशिक
सर्व अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग
जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक/नांदेड/अमरावती/यवतमाळ/नागपूर/चंद्रपूर/ठाणे/
नवी मुंबई/पुणे.
कक्ष अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग (इमा-२), मंत्रालय, मुंबई-३२.
वित्त विभाग मंत्रालय, (अर्थ-१६ व व्यय-१४)मुंबई-३२.
कक्ष अधिकारी (का.७), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
निवड नस्ती (का.१३), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२

शासकीय आश्रमशाला बांधकाम

अ.क्र.	अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग	लेखाशिर्ष	तेव म्हणून मागणी करावयाचे अनुदान (रु.लक्ष)
१	अधिक्षक अभियंता, नाशिक	(T.S.P.)	५१०.००
		(T.S.P.)	५१०.००
२	अधिक्षक अभियंता, नांदेड	(T.S.P.)	१६०.००
		(T.S.P.)	१६०.००
३	अधिक्षक अभियंता, अमरावती	(T.S.P.)	३३.५०
		(T.S.P.)	३३.५०
४	अधिक्षक अभियंता, यवतमाळ	(T.S.P.)	२०.००
		(T.S.P.)	२०.००
५	अधिक्षक अभियंता, नागपूर	(T.S.P.)	७१.५०
		(T.S.P.)	७१.५०
		(O.T.S.P.)	२.५०
		(O.T.S.P.)	२.५०
६	अधिक्षक अभियंता, चंद्रपूर	(T.S.P.)	१७.५०
		(T.S.P.)	१७.५०
७	अधिक्षक अभियंता, ठाणे	(T.S.P.)	७२७.००
		(T.S.P.)	७२७.००
८	अधिक्षक अभियंता, नवी मुंबई	(T.S.P.)	१५.००
		(T.S.P.)	१५.००
		(O.T.S.P.)	१०.००
		(O.T.S.P.)	१०.००
९	अधिक्षक अभियंता, पुणे	(T.S.P.)	२८७.५०
		(T.S.P.)	२८७.५०
			३७०९.००
	एकूण		
		(T.S.P.) ३६८४.०० लक्ष	
		(O.T.S.P.) २५.०० लक्ष	